

धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आलेल्या प्रति तालुका ३०० विहीरींच्या अतिरिक्त लक्षांकाची अंमलबजावणी करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: धडक -२०१६/प्र.क्र.५/रोहयो-५

नवीन प्रशासकीय भवन, १६ वा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १४ डिसेंबर, २०१६.

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: जविका-१२९८/प्र.क्र. १०४/ रोहयो-१० दिनांक १ जुलै, १९९९
- २) शासन निर्णय क्रमांक: - रोहयो-२००६/प्र.क्र. १३०/ रोहयो-१० दिनांक १५ डिसेंबर, २०१६
- ३) शासन निर्णय क्रमांक: रोहयो-२००६/प्र.क्र.१३०/ रोहयो-१० दिनांक २१ मे, २००७
- ४) शासन निर्णय क्रमांक: जविका-२०००/प्र.क्र. १६६/ रोहयो-५ दिनांक ११ ऑगस्ट, २००८
- ५) शासन निर्णय क्रमांक: रोहयो-२००९/प्र.क्र. १६/ रोहयो-५ दिनांक २३ जानेवारी, २००९
- ६) शासन निर्णय क्रमांक: धविका-२००९/प्र.क्र. ३६०/ रोहयो-५ दिनांक २३ मार्च, २०११
- ७) शासन निर्णय क्रमांक: योजना-२०१३/प्र.क्र. १२३/ रोहयो-५ दिनांक २३ जानेवारी, २०१४
- ८) शासन निर्णय क्रमांक: योजना-२०१३/प्र.क्र. १२३/ रोहयो-५ दिनांक २९ जुलै, २०१५
- ९) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१५/प्र.क्र.२८(३)/रोहयो-५, दिनांक २७ नोव्हेंबर, २०१५
- १०) जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्र./रोहयो/अका-४/कावि/११७०/२०१५, दिनांक ५ नोव्हेंबर, २०१५

प्रस्तावना -

राज्य रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यात जवाहर विहीर योजना तसेच विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्हयांमध्ये (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) धडक सिंचन विहीर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत प्रति तालुका १००० विहीरी याप्रमाणे ६४००० विहीरींचा लक्षांक संदर्भ क्रमांक २ अन्वये देण्यात आला होता. त्यानंतर प्रति तालुका ३०० विहीरी याप्रमाणे १९,२०० विहीरींचा अतिरिक्त लक्षांक संदर्भ क्र.५ अन्वये देण्यात आला होता. अशा प्रकारे एकूण ८३,२०० विहीरींचा लक्षांक धडक सिंचन विहीर कार्यक्रम अंतर्गत देण्यात आला होता.

धडक सिंचन विहीर कार्यक्रम अंतर्गत यवतमाळ जिल्हयास देण्यात आलेला प्रति तालुका ३०० सिंचन विहीरींच्या अतिरिक्त लक्षांकाची पूर्तता न्यायालयीन प्रकरणामुळे झालेली नाही. त्यामुळे सदर लक्षांकाची पूर्तता करण्या करीता आता नव्याने अर्ज मागवून निवड प्रक्रिया राबवून निवड यादी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती संदर्भ क्र.१० अन्वये जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हयात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी यवतमाळ जिल्हयातील सिंचन विहीर कार्यक्रम अंतर्गत घोषित केलेल्या परंतु न्यायालयीन प्रकरणास्तव होवू न शकलेल्या ४८०० विहिरी परत सुरु करणे बाबतची मागणी मा. पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांचेकडून करण्यात आली आहे. त्यानुसार धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हयासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त लक्षांकानुसार प्रति तालुका ३०० सिंचन विहिरी याप्रमाणे एकूण ४८०० विहिरी घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय -

धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हयास संदर्भाधीन क्रमांक ५ च्या शासन निर्णयान्वये सन २००९ मध्ये देण्यात आलेल्या प्रति तालुका ३०० विहिरी याप्रमाणे ४८०० सिंचन विहिरींचा कार्यक्रम घेण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर कार्यक्रम त्वरीत हाती घेण्यात यावा.

धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत विदर्भातील सहा जिल्हयांमध्ये (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) लाभार्थी निवडीबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्रमांक ६ अन्वये समिती गठित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हयासाठी मा. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीस दिनांक ३१ जानेवारी, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून, सदर समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. तसेच उपरोक्त नमूद संदर्भ क्रमांक १ ते ९ येथे नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती यवतमाळ जिल्हयासाठी राबविण्यात येणा-या अतिरिक्त लक्षांक पूर्ततेच्या कार्यक्रमासाठी लागू राहतील.

यवतमाळ जिल्हयास दिलेल्या अतिरिक्त लक्षांक पूर्ततेच्या दृष्टीने कार्यवाही करताना मा. उच्च न्यायालयाने दिलेले निदेश विचारात घ्यावेत. न्यायालयाच्या कोणत्याही आदेशांचा भंग होणार नाही याची पूर्ण दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. याबाबतची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८२६१३०२१३७४१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ प्रमोद शिंदे)
उप सचिव (रोहयो)

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
२. मा.मंत्री (रोहयो), यांचे खाजगी सचिव,
३. सर्व मा.मंत्री, / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मुख्य सचिव यांचे सहसचिव
५. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती
६. जिल्हाधिकारी, यवतमाळ.
७. उप जिल्हाधिकारी, (रोहयो) यवतमाळ
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ
९. कार्यकारी अभियंता, लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद, यवतमाळ
१०. मा. सचिव (रोहयो) यांचे स्वीय सहायक मंत्रालय, मुंबई
११. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
१२. महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
१३. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
१४. सहायक संचालक (लेखा) रोहयो-७ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. निवडनस्ती रोहयो-५